

June 22, 2026

BSE Limited

Corporate Relationship Department,
PhirozeJeejebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

SCRIP CODE: 503960

National Stock Exchange of India Limited

Listing Department,
Exchange Plaza,
BandraKurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051

SCRIP SYMBOL: BBL

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper Advertisement for Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF).

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copy of advertisements published on June 20, 2026, in following Newspapers, pertaining to the Notice published for the information of the equity shareholders of the Company, whose shares are due for transfer to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority):

1. Free Press Journal (in English) &
2. Navshakti (in Marathi).

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours sincerely,
For **Bharat Bijlee Limited**

Durgesh N. Nagarkar
Company Secretary & Senior General Manager,
Legal

Encl.: a/a

PHYSICAL POSSESSION NOTICE

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd, Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No. B3, WFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604.

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs)	Name of Branch
1.	Banti Thomsan Ingal & Thomsan Bhatuwel Ingal & Chaitali Banti Ingal/ TBNAS00006765907 & LBNAS00006793180	Flat No. 404, 4th Floor, Nirmal Park Apartment (Building B As Per Approved Building Plan), Survey No. 99 / 3, City Survey No. 397, Village Panchak, Behind Shani Mandir, Jail Road, Maharashtra, Nashik- 422101/ June 17, 2026	March 06, 2025 Rs. 41,77,487.32/-	Nashik

The above-mentioned borrower(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold for 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: June 20, 2026
Place: Nashik

Sincerely Authorised Officer,
For ICICI Bank Ltd.

AAVAS FINANCIERS LIMITED

(CIN: L65922RJ2011PLC034297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur, 302020

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrower mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below. The borrower and Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED for an amount mentioned as below and further interest thereon.

Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possession
Ajabrao Baburao Pawar, Manisha Ajabrao Pawar (A/C NO.) 191201401324454	8 Apr 26 Rs. 1183787/- 7 Apr 26	Flat No. 306, Third Floor, D -Wing, Sairam Residency Baggan, Bhiwandi, Thane Maharashtra 421302 Admeasuring 535 Sq.Ft.	Symbolic Possession Taken On 15 Jun 26
Gulab Chandra, Gudiysha Mishra Guarantor : Manish Kumar Ojha (A/C NO.) 191204401184515	8 Apr 26 Rs. 457199/- 7 Apr 26	Flat No. 05, Ground Floor, Shiv Apartment, Land Bearing Gut No. 297, Plot No. 12, Situated At Shiv Nagar, Village Salwad, Tal & Dist Palghar, Maharashtra 410501 Admeasuring 27.88 Sq.Mtr.	Symbolic Possession Taken On 15 Jun 26
Pramod Kumar Mishra, Malati Pramod Mishra (A/C NO.) 21121280276688	8 Apr 26 Rs. 1285024/- 7 Apr 26	Flat No. 201, Second Floor, Mamta Mohan Residency, Plot No. 6, Survey No. 473/6, Old S.No. 69/2, Vill.- Neral, Tal. Karjat, Dist.- Raigarh, Maharashtra 410101 Admeasuring 540 Sq.Ft.	Symbolic Possession Taken On 15 Jun 26
Pradip Ganesh Rathod, Anita Pradip Rathod (A/C NO.) 221224302584017	8 Apr 26 Rs. 180673/- 7 Apr 26	Property No. 303 Situated At Village Palsona Dist.-Hingoli, Maharashtra 431513 Admeasuring 704 Sq.Ft.	Symbolic Possession Taken On 15 Jun 26

Place : Maharashtra Date: 20-06-2026 Authorised Officer Aavas Financiers Limited

Indian Bank

ZONAL OFFICE : RECOVERY DEPT. 2nd Floor, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023.
Phone No. : (022) 2218 7401, 22187104, Fax No. : (022) 2218 8550

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" through e-auction platform provided at the website https://www.baanknet.com

"APPENDIX-IV-A" [See proviso to rule 9 (1)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below Described immovable property mortgaged / Charged to the Secured Creditor, the Symbolic / Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank, Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHAT EVER THERE IS" on the date mentioned below for recovery as follows :-

Sr. No.	DESCRIPTION OF THE PROPERTY WITH PROPERTY ID NO. (STATUS OF POSSESSION)	NAME OF THE BORROWER / GUARANTOR / MORTGAGOR WITH ADDRESS	AMOUNT OF SECURED DEBT (IN ₹)	Encumbrances on property : Nil	
				RESERVE PRICE (IN ₹)	BRANCH NAME
1.	Flat No. 201, 2 nd Floor, E Wing, Ropchand Galaxy, Kalher, Near Kasheli Toll Naka, Taluka Bhiwandi, Dist. Thane-421 302. PROPERTY ID : IDIBSHIVSHANKAR POSSESSION : PHYSICAL	Borrower : Mr. Shivshankar Dattatry Ghanawat & Mrs. Umilia Shivshankar Ghanawat Room No. 70 Sangam Nagar, SP Road, Opp. Mayur Medical, Wadala, (E), Antop Hill Mumbai-400 037.	23,00,000/-	57,36,667/-	Bhandup West
			2,30,000/-	10,000/-	Authorised Officer : Muthu Kumar Mob. No. 9488464680
2.	Flat No. 403, 4 th floor, Som Shivam 9 (SS-9), B TYPE, Som Shivam Building No. 9 & 10 Co-op. Hsg Soc Ltd, Mansarovar, Vill. Fene, Taluka Bhiwandi, District Thane-421 302. admeasuring carpet area 645 Sq. Ft. Boundaries of Flat - On or towards the East : Open to Sky; On or towards the West : By Lobby / Staircase; on or towards the North : Flat No. 404; On or towards the South : By Parking Area. On or towards the South : open to sky. Boundaries of Building - On or towards the East : By Parking area; On or towards the West : By Som Shivam 10; On or towards the North : By Plot; On or towards the South : By internal Road / Garden, Maharashtra, Bhiwandi-421 302. PROPERTY ID : IDIBCAPT1 POSSESSION : PHYSICAL	Borrower : M/s. Captain Security Services (Prop: Rambhadur L. Yadav). Flat No. 403, 4 th Floor, Som Shivam 9 (SS-9), B TYPE, Som Shivam Building No. 9 & 10 Co-op. Hsg. Soc. Ltd., Mansarovar, Village Fene, Taluka Bhiwandi, District Thane.	21,00,000/-	21,00,000/-	Brahmand
			58,86,463/-	10,000/-	Authorised Officer : Muthu Kumar Mob. No. 9488464680
3.	Flat No. 301, Royal Heights, Room No. 1, BRK 204A and 204B, Room No. 1, CTS No. 3731, Ulhasnagar, Dist. Thane-421 001. PROPERTY ID : IDIBKARISHMA POSSESSION : PHYSICAL	Borrower : Karishma Raghani & Mahesh K. Raghani Flat No. 301, Royal Heights, Room No. 1, BRK 204A & 204B, Room No. 1, CTS No. 3731, Ulhasnagar, Dist. Thane-421 001.	48,21,000/-	67,99,225/-	Cuffe Parade
			4,82,100/-	10,000/-	Authorised Officer : Kanhaiya Kumar Sinha Mob. No. 8340959062
4.	Flat No. 002, Ground Floor, B-wing, Maya Prem Apartment, Opp. Gulmohar Society, Nandivli, Dombivli East, Tal. Kalyan, Dist. Thane-421 201. PROPERTY ID : IDIBRAJESH POSSESSION : PHYSICAL	Borrower : Mr. Rajesh Yeshwant Salvi & Mrs. Rashmi Rajesh Salvi Room No. 3, Gurkha Chawl, Nr. Mai Niwas, Sanjay Nagar, Mumbai	15,00,000/-	38,83,589/-	Dombivli East
			1,50,000/-	10,000/-	Authorised Officer : Ashutosh Pratap Mobile No. 8610109747
5.	Flat No. 27, 4 th Floor A Wing, Silver Estate, Near Grampanchayat Office, Vangani (East) Survey No. 105, Hissa No. 4/1, Plot No. 1 to 19, Village : Dhavale, Tal. Ambemath, Dist. Thane-421 503 admeasuring PROPERTY ID : IDIBANIL1 POSSESSION : PHYSICAL	Borrower : Anil Gajanan Bhosale & Mrs. Aditi Anil Bhosale SS-II, Room No. 431, Sector-7M Koparkhairane, Navi Mumbai-400 709.	16,75,000/-	15,63,338/-	Koparkhairne Sector 2 A
			1,68,000/-	10,000/-	Authorised Officer : Yogeswaran A. Mob. No. 9894987330
6.	Flat No. 28, 4 th Floor, A Wing, Silver Estate, Nr. Grampanchayat Office, Vangani (E) Survey No. 105, Hissa No. 4/1, Plot No. 1 to 19, Village : Dhavale, Tal. Ambemath, Dist. Thane-421503 admeasuring 603 Sq. Ft. builtup area PROPERTY ID : IDIBANIL2 POSSESSION : PHYSICAL	Borrower : Anil Gajanan Bhosale & Mrs. Aditi Anil Bhosale SS-II, Room No. 431, Sector -7 Koparkhairane, Navi Mumbai-400 709.	16,75,000/-	15,63,338/-	Koparkhairne Sector 2 A
			1,68,000/-	10,000/-	Authorised Officer : Yogeswaran A. Mob. No. 9894987330
7.	Flat No. 302, 3 rd Floor, Sai Siddhi Apartment, Plot No. 364, Shiravane (GES) Sector 1, Nerul, Navi Mumbai, Dist. Thane-400 706 admeasuring carpet area 275 Sq. Ft. PROPERTY ID : IDIBKARTHI POSSESSION : PHYSICAL	Borrower : Mr. V. Kartikeyan & Mr. Anand Kumar Nadar Room No. 5, Chawl No. 6, Singh Colony, Javai Gaon, Ambemath (W), Dist. Thane-421 502.	26,64,000/-	13,59,030/-	Sion
			2,66,400/-	10,000/-	Authorised Officer : Mr Amit Kumar Mob. No. 981738405
8.	Flat No. 604, 6 th Floor, Q Wing, Building No. 1, Type X, Phase 1, Oxford, Mohan Subria S. No. 178, S. No. 39, H. No. 2, S. No. 36, H. No. 15, S. No. 37, Village : Kohi Kuntavali, Taluka Ambemath, Dist. Thane-421 505. PROPERTY ID : IDIBMURUG POSSESSION : PHYSICAL	M/s. T. Bros Enterprises BORROWER : Mr. Murgan S. Mudaliyar Flat 604, 6 th Floor, Q Wing Bld. No. 1, Type X, Phase 1, Oxford, Mohan Subria VIII, KohiKuntavali, Ambamath-421 505.	43,00,000/-	86,77,268/-	Ulhasnagar East
			4,30,000/-	10,000/-	Authorised Officer: Ashutosh Pratap Mobile No. 8610109747
9.	Flat No. 14, 4 th Floor, A-Wing, Blue Bay Dahivali, Tal. : Karjat, Dist. Raigad-410 201. PROPERTY ID : IDIBBALU POSSESSION : PHYSICAL	Borrower : Mr. Balu Shantaram Supe & Mrs. Taiba Balu Supe Flat No. 14, 4 th Floor, A wing, Blue Bay Gut 30 Plot No. 13, 14, 18, 19 & 20, Vill. Dharvati Tale MID, Karjat Tal. Raigad Dist. Pin-410 210.	20,38,000/-	42,35,829/-	Koparkhairne Sector 2 A
			2,03,800/-	10,000/-	Authorised Officer : Yogeswaran A. Mob. No. 9894987330

Bidders are advised to visit the website https://www.baanknet.com of our e auction service provider PSB Alliance Pvt. Ltd. to participate in online bid. For Technical Assistance Please call 8291220220. For Registration status and for EMD status please email to support.baanknet@psballiance.com

For property details and photograph of the property and auction terms and conditions please visit: https://www.baanknet.com and for clarifications related to this portal, please contact PSB Alliance Pvt. Ltd., Contact No. 8291220220.

Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with https://www.baanknet.com

Date : 20.06.2026

Place : Mumbai

Sd/-
Authorized Officer, Indian Bank.

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO 2

MTNL Bhavan, 3rd Floor, Strand Road, Apollo Bandar Colaba Market, Colaba, Mumbai 400005

ORIGINAL APPLICATION NO. 42 OF 2025

SUMMONS

EXH : 12

Indian Bank [Borivali West Branch] ...Applicants

M/s. Riddhi Siddhi Enterprise & Ors ...Defendants

Whereas O.A. No. 42 OF 2025 was listed before Hon'ble Presiding Officer on 30/07/2025

Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/Notice on the said application under Section 19(4) of the Act. (OA) filed against you for recovery of debts of Rs.1,68,14,121/-

Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for Substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

In accordance with Sub-Section (4) of Section 19 of the Act you the defendants are directed as under:-

(i) To Show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed for should be granted;

(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the applicant under Serial Number 3A of the Original Application;

(iii) You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties.

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other asset and properties specified or disclosed under Serial Number 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal.

(v) You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured asset or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT-II on 23.09.26 at 11:00 a.m. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and seal of this Tribunal on this 29.05.26

Name and Address of Defendant

To, M/s. Riddhi Siddhi Enterprise A proprietorship firm through its Proprietor: Mr. Brijesh Samabhadur Singh, having address at Village, Kaman Station, Bhiwandi Road, Vasai (Shop No. 1, Singh Estate, Shastikar Pada, Jain Mandir Poman East), Palghar-401208

Sd/-
I/C Registrar
DRT II, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, MRS. ANJUMAARA SUHEL AHMED is the owner and in possession of the land bearing Survey No.88, Hissa No.4, Area admeasuring 0.59.00 H.R., Assessed at Rs.0.95 P.S., lying, being and situate at Village - DAHISAR, Tal. Vasai, Dist. Palghar. My clients are desirous of purchasing the aforesaid property from the owner, and accordingly, negotiations in respect thereof are presently underway. All persons having any claims, right, title or interest against or to the said property or any part thereof, by way of sale, exchange, lease, lien, mortgage, charge, let, gift, tenancy, easement, inheritance, share, possession, pre-emption, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature are requested to make the same known to the undersigned within 15 days from the publication of this notice, otherwise my clients shall proceed to conclude the negotiations and further proceed to enter into transaction for purchase of the said property and thereafter no claims shall be entertained and, such claims, if any, shall be found it shall be considered as waived.

Advocate for Purchasers
ADV. POONAM MARNE
Add.: Flat No. 103, 1st Floor, 'A' Wing, Yashwant Pride, Opp. Vasai Court, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401201

FORM B PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF PRINTEK GRAPHIX (INDIA) PRIVATE LIMITED

Sl. No.	PARTICULARS	DETAILS
1.	Name of corporate debtor	PRINTEK GRAPHIX (INDIA) PRIVATE LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	21/03/2000
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC MUMBAI
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U22219MH2000PTC125086
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	81/82 GANDHI NAGARDAINIK SHIVNEER MARG WORLI, MUMBAI, Maharashtra, India, 400018 pte395710@gmail.com
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	17.03.2026
7.	Liquidation commencement date of corporate debtor	17.03.2026 (However, the Liquidation order was received by the Liquidator on 17.06.2026
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Pradeep Kumar Chakravarty IIB/IBA-003/IPN000123/2017-2018/11338 as liquidator
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	B-301, Jasmine, Agarwal & Doshi Complex, Kaul's Heritage City, Bhambol, Vasai West, Dist. Palghar, Maharashtra-401202 pte395710@gmail.com
10.	Address and email to be used for correspondence with the liquidator	B-301, Jasmine, Agarwal & Doshi Complex, Kaul's Heritage City, Bhambol, Vasai West, Dist. Palghar, Maharashtra-401202 graphixprintek@gmail.com
11.	Last date for submission of claims	19.07.2026

Notice is hereby given that the National Company Law Tribunal (Mumbai) has ordered the commencement of liquidation of the Printek Graphix (India) Private Limited on 17.03.2026.

The stakeholders of Printek Graphix (India) Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 19.07.2026, to the liquidator at the address mentioned against item No.10. The claim forms can be obtained from the official site of Insolvency and Bankruptcy Code of India.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. Name and signature of liquidator : Pradeep Kumar Chakravarty
Date and place : 20.06.2026 Vasai West, Distt. Palghar, Maharashtra-401202

Muthoot Homefin (India) Ltd.

Corporate Office : Unit No. 19-NE, 19th Floor, The Ruby, Senapati Bapat Marg, Near Ruparel College, Dadar (West), Mumbai, Maharashtra- 400 028

POSSESSION NOTICE

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s)/Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Muthoot Homefin (India) Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Loan Account No./Branch	Brief details of secured assets	Date of Demand Notice & Total Outstanding Dues (Rs.)	Possession Taken Date
1.	Sheetal Ramchandra Jadhav/ Vishwanath Gajanan Gilande/ 037-03701118/ Mumbai - Thane	Flat No-303 Admeasuring Area 56.58 Sq Mtrs, 3rd Floor, A-wing, Rushikesh Residency, Near Suyash English School, Jay Matadi Compound, Behind Durgesh Park, Kalher Village, Bhiwandi-421302	30-Mar-2026/Rs. 15,02,868/- Rupees Fifteen Lakh Two Thousand Eight Hundred Sixty Eight Only.	18-Jun-2026
2.	Abhijit Shashibhushan Mishra/ Neelam Abhijeet Mishra/ 038-03800036/ Navi Mumbai	Flat No-207, Adm-239 Sq. Ft Carpet Area On The 2nd Floor, In The Building Known As "shree Krupa Heights", Situated And Constructed On Goathan Land Bearing House Nos-289, 467 A, 467 B, 290, & 503, Lying Being And Situate At Revenue Village Taloje Majkur, Taluka Panvel, Dist Raigad, In The Registration District And Sub-registration District At Panvel.	30-Mar-2026/ Rs. 6,12,545/- Rupees Six Lakh Twelve Thousand Five Hundred Forty Eight Only.	18-Jun-2026
3.	Dileepkumar Hiralal Kanujia/ Lalita Dileep Kumar Kanujia/ KAL-HL-000769/ Mumbai - Kalyan	Flat No. 304, 3rd Floor Adm. 367.25 Sq Ft Build-up Area In The Complex Known "Gajanan" - C/2 Wing And Project Named As Magnum Residency, Constructed On Land Bearing Survey No. 101, Hissa No. 6 Adm, 1200.00 Sq.Mtrs Lying Being And Situated At Revenue Village Kalher, Taluka Bhiwandi, Dist Thane, In The Registration District And Sub-registration District At Bhiwandi. Boundaries North-C-1 Wing, South : Ekdant Apartment, East:- Road, West:- H- 2 Wing	30-Mar-2026/ Rs. 7,52,545/- Rupees Seven Lakh Fifty Two Thousand Five Hundred Forty Five Only.	18-Jun-2026

Date: June 20, 2026, Place: Bhiwandi, Raigad

Sd/- Authorized Officer,
Muthoot Homefin (India) Limited

SARVAGRAM FINCARE PRIVATE LIMITED

Regd. Office: Office No.22, 4th Floor, Primrose Mall, Baner Road, Baner Gaon, Haveli, Pune-411045, Maharashtra

APPENDIX IV [RULE-8(1)] POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas, The Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 10-April-2026 calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Sarvagram Fincare Private Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the date mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Sarvagram Fincare Private Limited for the amount mentioned below and interest thereon.

Loan Account Number	Borrower Name & Co-Borrower(s) Details	Amount & Date of Demand Notice	Date of Possession	Possession Status
FLSEC00009647	1. SHARAD POPAT PAWAR (Borrower) 2. SHAILA SHARAD PAWAR (Co-Borrower)	Rs. 20,00,706.81/- (Rupees Twenty Lakh Seven Hundred Sixty and Paise Eighty-One Only) Date: 10-April-2026	18-06-2026	Symbolic Possession

SCHEDULE: PROPERTY DETAILS:- All Piece and Parcel Of The Property Gat No.107, Area (Hec. Aar) 0.8750 + 0.0100 R.P.K, Ass. Rs. Ps. 1.34 Situated At Village Varhane, Tal. Malegaon, Dist. Nashik and Which is Bounded as Under. Four Boundaries: East: Gat No. 115, 114, 113 & 108 West: Gat No. 106 North: Gat No. 116 South: Gat No. 101, 102

Place: Varhane, Tal. Malegaon Sd/- Authorised Officer,
Date: 18-06-2026 Sarvagram Fincare Private Limited

Bharat Bijlee

Bharat Bijlee Limited

Regd. Office: 6th Floor, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.
CIN: L31300MH1946PLC005017 • Phone: 022 - 4614 1414 • Fax: 022 - 2437 0624
Website: www.bharatbijlee.com • E-mail: bbilcorp@bharatbijlee.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is hereby given to the Shareholders of Bharat Bijlee Limited ("the Company"), pursuant to the applicable provisions of Section of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force). The IEPF Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven (7) consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the prescribed manner.

All shares in respect of which dividend has not been cashed or claimed for seven (7) consecutive years or more (relevant shares) upto and including 2017-2018 have already been transferred by the Company to the IEPF.

Accordingly, Equity Shareholders of the Company are hereby informed that **Unclaimed / Unpaid Dividend for the Financial Year 2018-2019 and corresponding Equity Shares of the Company in respect of which dividend entitlements have remained unclaimed for seven (7) consecutive years from the Financial Year ended March 31, 2019, will be due for transfer to the IEPF on or before October 14, 2026**, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules.

The complete details of such Shareholders including their Name and Folio Number or DP-Client ID, are available at the Company's website https://bharatbijlee.com/wp-content/uploads/2026/05/BBL_List-of-Shareholders-whose-Equity-Shares-liable-to-be-transferred-IEPF-2018-2019.pdf under Investor Relations. Also, the individual notices, have been sent simultaneously to the concerned Shareholders at their registered address available with the Registrar and Share Transfer Agent ("RTA"), on June 19, 2026.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority, may note that the Company will issue new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) for the purpose of dematerialisation and transfer the shares in favour of the IEPF Authority. The share certificate(s) which are registered in the name of such shareholder will stand automatically cancelled and deemed non-negotiable. Upon issuance of new share certificate(s), the Company shall inform the depository by way of corporate action to convert such physical shares into dematerialised form and transfer them in favour of the IEPF Authority. In case shares are held in Dematerialised form and are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority, the Company shall inform the depositories by way of Corporate Action and debit the shares lying in your demat account and transfer such shares in favour of the IEPF Authority.

Concerned Shareholders are being provided an opportunity to claim such dividend for the Financial Year 2018-2019 and onwards by contacting Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), M/s MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), Unit -BHARAT BIJLEE LIMITED, C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel. No. : +91-8108116767; E-Mail: iepf.shares@in.mpms.mufg.com, website: https://in.mpms.mufg.com/ OR the Company, on or before August 10, 2026, for making valid claim for unpaid / unclaimed dividend(s). In case of no valid claim has been made, the said shares will be transferred to IEPF Demat Account by due date, without any further notice, as per the procedure stipulated in the IEPF Rules.

No claim shall lie against the Company in respect of the unclaimed Dividend and the shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and the shares to IEPF, the Shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5 as per the IEPF Rules. The said form is available on the website of IEPF viz., https://www.iepf.gov.in/content/iepf/global/master/Home/Home.html.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s MUFG Intime India Private Limited, Unit - BHARAT BIJLEE LIMITED, C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai -400 083. Tel. No. : +91 - 8108116767; E-Mail: iepf.shares@in.mpms.mufg.com, website: https://www.in.mpms.mufg.com.

For Bharat Bijlee Limited
Sd/-
Durgesh N. Nagarkar
Company Secretary & Senior General Manager,
Legal
Place : Mumbai
Date : June 19, 2026

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

MTNL Bhavan, 3rd Floor Strand Road, Apollo Bandar, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005.

ORIGINAL APPLICATION NO. 1315 OF 2024

SUMMONS

Exh. No. 13

Union Bank Of India ...Applicant

Mr. Karan Harpal Singh, Mrs. Taneeshka Karan Singh ...Defendant(s)

Whereas O.A. No. 1315/2024 was listed before Hon'ble Presiding Officer on 24.02.2025.

Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons/Notice on the said application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 93,36,765.62/- (application along with copies of documents etc. annexed). Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for Substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

In accordance with Sub-Section (4) of Section 19 of the Act you the defendants are directed as under:-

i. To Show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

ii. To Disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the applicant under Serial Number 3A of the Original Application;

iii. You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under Serial Number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties.

iv. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other asset and properties specified or disclosed under Serial Number 3A of the original application without the prior approval of the Tribunal.

v. You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured asset or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT-II on 28.09.2026 at 11:00 a.m. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 09th day of June, 2026.

Sd/-
Registrar I/C
DRT -II, Mumbai

NAME & ADDRESS OF DEFENDANTS:-

1. Mr. Karan Harpal Singh, Flat No. 1906, Odin Tower, Sultanabad Baug, Behram Baug, Jogeshwari (West), Mumbai - 400 012

2. Mrs. Taneeshka Karan Singh, Flat No. 1906, Odin Tower, Sultanabad Baug, Behram Baug, Jogeshwari (West), Mumbai - 40

प्रत्यक्ष कब्जा सूचना



शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी३, वाकपाव आयटी पार्क, वागळे इंडियनल हस्टेट, ठाणे (पश्चिम) - ४०००१५

आयसीआयसीआय बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिस्चुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अँड एफकोसॅमॅट ऑफ सिस्चुरिटी इंटरस्ट अँड, २००२ आणि कलम १३(२) सहवाचका सिस्चुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) रुलस, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वार करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास सूचनेतील नमूद रकमेची परतकडे सदर सूचना प्रामाणीया ६५ दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतकडे करण्यास कर्जदार असेमत ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्यांन जबाबे याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याख्याकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्यांचा वार करून सदर अंदावट्या कलम १३(२) अंतर्गत सहवाचका सदर रुसव्याच्या कलम ८ अन्वये खालील नमूद तारखेस पालन आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनसं याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेल्या कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन नाहीत.

अ. क्र.	कर्जदारांचे नाव/क्र. खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी प्रस्तुतित रकम (₹.)	शाखेचे नाव
१.	टीशा फंजर गाडकार आणि बंकर बेजवावरा गाडकार / टीबीएलएएस०००६९७९६९ आणि एफकोसॅमॅट ०००६९७९६९	प्लॉट क्र. ६, २रा मजला, सुर्व रिडेन्सि, शांतिनगर बस स्टॉप समोर, सॉने मधे, पी. श्री मंगला इन्व्हेस्टिग स्कूल, स. नं. ५१/४/१, प्लॉट क्र. १, गाव - महमलनाद, ना.क्र. १४२००३/ जुल १८, २०२६.	मे १५, २०२५ ₹. २२,८८,९१६.५५/-	नाशिक

वरील नमूद कर्जदार/हमीदारास याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे. अन्याया गहाण मिळवून सिस्चुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) रुलस, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येईल.

सदर प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लि. करिता

सदर प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लि. करिता



स्पेशलाईज्ड असेट्स् रिकव्हरी मॅनेजमेंट ग्रॉप
मेड्युशानो प्लॉट अर, ७०/८०, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, फोन क्र. : ०२२-२२६७ ३५५९, संपर्क क्र. ९८१२०३४५९
ई-मेल : SARM.MumbaiSouth@bankofindia.bank.in

जंम/श्वार मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिस्चुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अँड एफकोसॅमॅट ऑफ सिस्चुरिटी इंटरस्ट अँड, २००२ सहवाचका सिस्चुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) रुलस, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्वये श्वारचा मातोच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्रीची सूचना. सर्वसामान्य जनात आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील विलिखल्या मिळकतीचा वार करून मागणी सूचना देण्यात येते की, निम्नव्याख्याकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्यांचा वार करून सदर अंदावट्या कलम १३(२) अंतर्गत सहवाचका सदर रुसव्याच्या कलम ८ अन्वये खालील नमूद तारखेस पालन आहे. अन्याया गहाण मिळवून सिस्चुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) रुलस, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येईल.

अ. क्र.	कर्जदारांचे/जामीनदारांचे नाव आणि थकबाकीची रकम	भौतिक ताब्यात असलेल्या गहाणखत मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत (₹. लाखांमध्ये)	तपसणीची तारीख/वेळ आणि क्षेत्र
१.	मे. डेसमो एक्सपोर्ट लिमिटेड श्री. दिलीप मिश्रीलाल जिंदाल सो. रचना दिलीप जिंदाल थकबाकी रकम रु. ७३६६.६५ लाख + व्याज + खर्च/शुल्क	ऑफिस क्र. ए-२०१, २ रा मजला, सानपाडा स्टेशन कॉम्प्लेक्स, सानपाडा, मुंबई मुंबई. प्रत्यक्ष कब्जा	८४७	२९.०६.२०२६ वेळ दु. ०३:०० ते सायं ०५:०० चटई क्षेत्र:- ७४०८ चौ. फूट.
२.	मे. किस्मत एंटरप्रायझेस श्री. युसुफ नासिर खान सो. किस्मत नासिर खान थकबाकी रकम रु. २०२.७१ लाख + व्याज + खर्च/शुल्क	बंगला क्र. १२, किस्मत हाऊस, अनमोल पार्क, शांती विद्या समी, हटकेबा, मीरा भाईद रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७. सांकेतिक कब्जा	१६३	३०.०६.२०२६ वेळ दु. ०३:०० ते सायं ०५:०० वांधक्याप क्षेत्र:- १०५७ चौ. फूट. माळकी जागा क्षेत्र:- १३१४ चौ. फूट.
३.	मे. श्री पद्मावती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स श्री. अश्विन पंचकलात परियक्ष सो. परियक्ष पंचकलात परियक्ष सो. रघुवीर परियक्ष सो. भारती अश्विन परियक्ष श्री. अशोक पी. डवरे श्री. रोमिल परियक्ष थकबाकी रकम रु. १६५.६४ लाख + व्याज + खर्च/शुल्क	ऑफिस क्र. ८२, २ रा मजला, "अशोका शांतिंग सेंटर प्रिमायस को. ऑप. सो.", गोकुलदास तेजापाल हॉस्पिटल कंपाउंड समोर, लोकमान्य टिळक मार्ग, कांकरा बंदर रोड, मुंबई ४००००१. प्रत्यक्ष कब्जा	४८.६	३०.०६.२०२६ वेळ सकाळी ११:०० ते दु. ०१:०० वांधक्याप क्षेत्र:- २८० चौ. फूट.
४.	मे. यकतुड इंटरनेशनल श्री. निरेश संनीवा शेटी थकबाकी रकम रु. ४४ लाख + व्याज + खर्च/शुल्क	प्लॉट क्र. ४०१, ४ था मजला, टॉवर क्र. १४सी, अटलांटा इंडन वर्ल्ड, टेम्पर, निवडी. प्रत्यक्ष कब्जा	२२.११	०१.०७.२०२६ दु. ११:०० ते दु. ०१:०० चटई क्षेत्र:- ७१६ चौ. फूट.
५.	श्री. अशोक प्रसाद गुप्ता थकबाकी रकम रु. ५७.७९ लाख + व्याज + खर्च/शुल्क	प्लॉट क्र. १२०२, १२ वा मजला, टॉवर क्र. १५, अटलांटा इंडन वर्ल्ड, बॉयट टॉक जवळ, टेम्पर रोड, गाव टेम्पर, तालुका निवडी, जिहा ठाणे. प्रत्यक्ष कब्जा	२२.५०	०१.०७.२०२६ दु. ११:०० ते दु. ०१:०० चटई क्षेत्र:- ७१६ चौ. फूट.
६.	श्री. मुशरफ अहमद नजमुद्दीन शेख आणि श्री. नजमुद्दीन मोहम्मद इस्माईल शेख थकबाकी रकम रु. ६५.६४ लाख + व्याज + खर्च/शुल्क	प्लॉट क्र. ११०२, ११ वा मजला, डी विंग, युरोपा को-ऑर्परेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., कासा बोगा गेड प्रॉजेक्ट, शिळकाटा रोड, गाव निळवे, डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिहा ठाणे-४२१२०४. सांकेतिक कब्जा	४८.६	०१.०७.२०२६ दु. ११:०० ते दु. ०१:०० चटई क्षेत्र:- १४२० चौ. फूट.
७.	श्री. विमल मफतलाल पटेल आणि सो. किन्नरी विमल पटेल (संयुक्त) संतरेच कर्जदारास विवतानांत २. मे. सुवर्ण-स्वर्ण जेम्स अँड ज्युवेलरी प्रा. लि. संचालक :- श्री. विमल मफतलाल पटेल आणि सो. किन्नरी विमल पटेल थकबाकी रकम रु. १४५३.२४ लाख + व्याज + खर्च/शुल्क	प्लॉट क्र. सी-४०१, सी-४०२ (संयुक्त), ४ था मजला, सी विंग, भवानी अपार्टमेंट, नवीन सखे क्र. १/७०९९ आणि खर्च/७०९९, कंडक्टर सखे क्र. ८०१, ८०२ आणि ३(ग)भाग, स्थित १०, महालक्ष्मी टेंपल लेन, बॉर्डी रोड, गाव मलबार हिल आणि कंबाला हिल विभाग, महालक्ष्मी टेंपल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०००२६. प्रत्यक्ष कब्जा	५४५.२८	०३.०७.२०२६ दु. ११:०० ते दु. ०१:०० चटई क्षेत्र:- १४२० चौ. फूट.
८.	मे. व्हॅक-सिन बायोटेक प्रा. लि. थकबाकी रकम रु. १५४५.७७ लाख + व्याज + खर्च/शुल्क	मोक्की जमीन धारक सखे क्र. १२१/१० आणि २१/११ए वर स्थित, गाव सांकर, घोड्याची कंबडी आणि आश्रम जवळ, वृंदावन पॅराडाईस फार्म हाऊसच्या पुढे, ता. अंबरनाथ, वि. ठाणे-४२१५०३. प्रत्यक्ष कब्जा	६२२.००	०४.०७.२०२६ दु. ११:०० ते दु. ०१:०० चटई क्षेत्र:- २४६५० चौ. मीटर.
९.	श्री. इमर हकीउल्लाह ग्राह सो. रुझाना इमर ग्राह (पुणतोली शाखेसह मूळ सुविधा) थकबाकी रकम रु. ४७.७१ लाख + व्याज + खर्च/शुल्क	प्लॉट क्र. १२०१, १२ वा मजला, ए विल्डिग, सुमित अपार्टमेंट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये, मयूर नगर शेवटचा बस स्टॉप जवळ, आर मिक कॉलनी, युनिट क्र.-२ जवळ, गाव मारीशी, गोंगाव (पूर्व), मुंबई-४०००५५. सांकेतिक कब्जा	७१.००	०६.०७.२०२६ दु. ११:०० ते दु. ०१:०० चटई क्षेत्र ७६६ चौ. फूट.

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे:
१. विक्री "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे, आणि "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने" करण्यात येईल आणि तो "ऑनलाईन" करण्यात येईल.

- बोलीदारांनी ई-लिलावाच्या वेळी मागणी करणे आणि भाग घेण्यासाठी <https://bankofindia.com> मध्ये टाई घ्यावा लागते, इमपडॅब्ल्यु प्रान्सीसाठी कट ऑफ तारिख आणि वेळ ०९.०७.२०२६ रोजीसुद्धा दु. ४.०० वा. पर्यंत असेल. बोलीदारांना फक्त दिलेल्या वेळेच्या मर्यादेत सर्व बोली आणि ईमपडॅब्ल्यु संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यास विनंती आहे.
- प्राधिकृत अधिकार्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तीवरे तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला वाचक द्यावे/रकम/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तीवरे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला सात किंवा असात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारखे वचन कोणत्याही अस्वस्थ परतदार/दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तीवचा संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.
- सूचिवद्ध मिळकतीकरिता ऑनलाईन ई लिलावाची तारीख ०९.०७.२०२६ रोजी स. ११.०० ते साय. ५.०० दरम्यान असेल.
- इच्छुक बोलीदारांना विनंती करण्यात येते त्यांनी निरिक्षणाच्या उन्म सुविधेकरिता मिळकतीचे निरीक्षण ईमेल sarm.mumbalsouth@bankofindia.bank.in आणि/किंवा वरील उल्लेखित संपर्क क्रमांक आणि/किंवा बँक ऑफ इंडिया, एएसआरएएम शाखा, संपर्क क्र. ९८९१४०३४५९ / ०२२-२२६७३५५९ द्वारे सूचना नंतर करवे.
- फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोली सादर करणे आवश्यक आहे.
- बोली मूळ आरिखत मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचे पुढील प्रस्ताव सूचिवद्ध मिळकतीकरिता रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मूळ) च्या पटीत वाढवू शकतात.
- बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट बघण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे माध्यमात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहातील.
- बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदारांची जबाबदारी राहाईल.
- यासाठी बोलीदारांची इमारा अनामत रक्कम (इमर) विक्री मोडण्यासाठी मग म्हणून ठेवण्यात येईल आणि अस्वस्थते बोलीदारांची इमर परत करण्यात येईल.
- इमारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देणे नाही. यशस्वी बोलीदारांने प्राधिकृत अधिकार्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इमरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विल्लक विक्रीपसून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहाईल. यशस्वी बोलीदारांने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जम करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येईल आणि कसूरदार बोलीदारांच्या मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.
- प्राधिकृत अधिकारी/बँक/किंवा ई-लिलाव सेवा पुरवठ्याद्वारे ई इंटरनेट प्रॉन्सिग/बीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी ई. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीकरिता सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बँकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- खंडीदारांने प्रायोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार ई. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, अधिहस्तांतरण प्रभार ई. कोणाचीही देणी भरण्याची आहेत.
- उपचयन प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव सहकृत/पुढे ठरल्यावर/रद करणे किंवा लिलाव प्रक्रियेद्वारे कोणताही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वैच्छता निर्णय राहातील.
- विक्री प्रक्रियेवर फक्त यशस्वी बोलीदार/उच्चमत बोलीदारांच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.
- विक्री सिस्चुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अँड एफकोसॅमॅट ऑफ सिस्चुरिटी इंटरस्ट अँड २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहतील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर (पुढील चौकशी/तपशील काही अस्वस्थते संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त करता येईल.

कर्जदार/हमीदारांनी विक्री सूचना
निम्नव्याख्याकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिस्चुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अँड एफकोसॅमॅट ऑफ सिस्चुरिटी इंटरस्ट अँड, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वारपत्त्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिम संबंधितांकरिता वारपत्त्या, खर्च व आकार ई. सह वकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्हाी कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रकम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सनाचे अधिकार संपुष्टात जाऊ केली. ६० दिवस संपुष्टाही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकार्यांनी कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वार करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारखे वारपत्त्या मातोच्या सांकेतिक कब्जा घेतला. तुम्हाला सादर सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निष्पत्तीत तारखेपूर्वी वरील रकम तुम्ही प्रदान करावी. कसूर करणान्या, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिद्धर थकबाकी ही विक्रीच्या व्याज व खर्चासह पुण्याकडून नसूत केले जाईल. कृपया घ्यानात देवाची की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि मातोची विक्री ई. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नव्याख्याकारांद्वारे वसूल केल्या जाणाऱ्या विक्री उन्मत्तवट वाज केला जाईल आणि विक्री किंमतीची उर्वरित रकम तुम्हाच्या वरील दायित्वात वळ केली जाईल. इमारा रक्कम जमा करण्याबाबत त्याच्या अटी आणि शर्तीवर (पुढील चौकशी) लिलावात सहभागी होण्याची मोक्कती तुम्हाला आहे.

सही/- बँक ऑफ इंडिया प्राधिकृत अधिकारी,



भारत बिजली लिमिटेड

नों. कार्यालय: ६वा मजला, इलेक्ट्रिक मॅनज. बायसाहेब मारो मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५.

सौ.आयएन: एल३१३००एमएच११४६५एलसी००५०१७ दूधनूनी: ०२२-४६१४९१४४ • फॅक्स: ०२२-२४३७ ०६२४ वेबसाईट: www.bharatbijlee.com • ईमेल: bbcorporat@bharatbijlee.com

भागधारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) च्या डिमेंट खात्यामध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

ही सूचना कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलमांच्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुलस, २०१६ ("आयईपीएफ रुलस") आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकारमॅण्डरी) रेग्युलेशन्स, २०१५ (सध्या प्रचलित असलेल्या त्याच्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमित्तीह) ला अनुसरून भारत बिजली लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांना याद्वारे देण्यात येते. आयईपीएफ रुलस मध्ये इतर बाबींसोबत, ज्यांच्या संबंधातील लाभांश सलग सात (७) दिवस जास्त वर्षे प्रदान झालेला नाही किंवा भागधारकांनी दावा केलेला नाही ते सर्व सेअर्स विहित पध्दतीने इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीच्या नावे हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत.

२०१७-२०१८ सहसहित व पर्यंत ज्यांच्या संबंधातील लाभांशाची सलग सात (७) किंवा जास्त वर्षे रोकड केली नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही ते सर्व सेअर्स (संबंधित सेअर्स) कंपनीने आधीच आयईपीएफ कडे हस्तांतरित केले आहेत.

त्यानुसार, कंपनीच्या समभागधारकांना याद्वारे कळवण्यात येते की, आयईपीएफ रुलसह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठीचा दावा न केलेला/प्रदान न केलेला लाभांश आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा पासून सलग सात (७) वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश हक्कदारी दावा न होता शिल्लक आहे असे कंपनीचे संलग्न समभाग १४ ऑक्टोबर, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत.

त्यानुसार, कंपनीच्या समभागधारकांना याद्वारे कळवण्यात येते की, आयईपीएफ रुलसह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठीचा दावा न केलेला/प्रदान न केलेला लाभांश आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा पासून सलग सात (७) वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश हक्कदारी दावा न होता शिल्लक आहे असे कंपनीचे संलग्न समभाग १४ ऑक्टोबर, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत.

त्यानुसार, कंपनीच्या समभागधारकांना याद्वारे कळवण्यात येते की, आयईपीएफ रुलसह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठीचा दावा न केलेला/प्रदान न केलेला लाभांश आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा पासून सलग सात (७) वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश हक्कदारी दावा न होता शिल्लक आहे असे कंपनीचे संलग्न समभाग १४ ऑक्टोबर, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत.

प्रत्यक्ष स्वरुपात सेअर्स धारण करणारे संबंधित भागधारक ज्यांचे सेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमेंट अकाउंट मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र आहेत त्यांनी नोंद घ्यावी की, डिमेंटअयझियेशन च्या कारणास्तव मूळ सेअर प्रमाणपांचाच बदलत्या कंपनी नवी सेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे सेअर्स हस्तांतरित करेल. अशा भागधारकांच्या नावात नोंदणी केलेली शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरक्राम्य समजली जातील. नवी शेअर प्रमाणपत्रे जारी केल्यावर कंपनी कॉर्पोरेट अॅक्शनच्या स्वरुपात डिपॉझिटरीला असे प्रत्यक्ष सेअर्स डिमेंटअयझियेड स्वरुपात रूपांतरित करून आयईपीएफ ऑथॉरिटीच्या नावे ते हस्तांतरित करण्यास सांगेल. जर सेअर्स डिमेंटअयझियेड स्वरुपात धारण केले असतील आणि आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमेंट खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र ठरले तर कंपनी कॉर्पोरेट अॅक्शन द्वारे डिपॉझिटरीजला कळवेल आणि तुमच्या डिमेंट अकाऊंट मधील सेअर्स वजा करून आयईपीएफ ऑथॉरिटीच्या पक्षांत असे सेअर्स हस्तांतरित करेल.

प्रदान न केलेल्या/दावा न केलेल्या लाभांशाकरता वैध दावा करण्यासाठी १० ऑगस्ट, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए), मे.एसयुएफजी इन्स्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव लिंक इन्स्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), युनिट - भारत बिजली लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३. दू.क्र.: +९१-८१०११६७६७; ई-मेल: iepf.shares@in.mps.mufg.com, वेबसाईट: <https://in.mps.mufg.com> येथे संपर्क साधून आर्थिक वर्ष २०१८-२०१९ साठी व त्यापुढील कालावधीसाठी अशा लाभांशांवर दावा करण्याची एक संधी संबंधित भागधारकांना देण्यात येते.

दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ कडे हस्तांतरित सेअर्स च्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. आयईपीएफ कडे लाभांश आणि सेअर्सच्या हस्तांतरणांनंतर, भागधारक आयईपीएफ रुलस नुसार फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ कडे एक अर्ज करून त्यावर दावा करू शकतील. सदर फॉर्म आयईपीएफची वेबसाईट म्हणजेच <https://www.iepf.gov.in/content/iepf/global/master/Home/Home.html> वर उपलब्ध आहे.

भागधारकांना नियम आणि संदर्भित प्रकरणे काही शाका असल्यास ते कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंटस, मे. एमयुएफजी इन्स्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट - भारत बिजली लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, दू.क्र.: +९१-८१०११६७६७, ई-मेल : iepf.shares@in.mps.mufg.com वेबसाईट : <https://www.in.mps.mufg.com/> येथे संपर्क साधू शकतात.

भारत बिजली लिमिटेड साठी
सही/-
दुर्गेश एन नागरक,
कंपनी सेक्रेटरी आणि वरिष्ठ महायवस्थापक,
विधी

ठिकाण : मुंबई
दिनांक : १९ जून, २०२६,



दि पनवेल को-ऑप. अर्बन बँक लि. पनवेल

७७१ कापड बाजार, टिळक रोड, पनवेल - ४७० २०५, वि. रायगड
ईमेल आयडी - panvel_urban@rediffmail.com, वेबसाईट: <https://www.panvelurban065@gmail.com>

लिलाव विक्री सूचना

ज्याअधी निम्नव्याख्यारीकार यांनी बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून, सिस्चुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अँड एफकोसॅमॅट ऑफ सिस्चुरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये आणि सिस्चुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) नियमन, २००२ च्या नियम ३ सह वाचवण्याच्या कलम १३ (१२) अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वार करून घेतला जाईल. यातून मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्यांचा वार करून सदर अंदावट्या कलम १३(२) अंतर्गत सहवाचका सदर रुसव्याच्या कलम ८ अन्वये खालील नमूद तारखेस पालन आहे. अन्याया गहाण मिळवून सिस्चुरिटी इंटरस्ट (एफकोसॅमॅट) रुलस, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येईल.

अ. क्र.	कर्जदार/जामीनदार/ गहाणवददारांचे नाव
---------	-------------------------------------